

Registered Office

201, Nav Neelam Building, A Wing, 2nd Floor, 108, Worli Sea Face Road, Worli

Mumbai - 400 018 Tel.: +91 22 9167346889

CIN: L65990MH1984PLC033919 Email: btl.invstcomp@rediffmail.com

Date: 09th September, 2022

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai-400001

Company Symbol: BOMTALKIES

Scrip Code: 511246

SUBJECT: INTIMATION UNDER REGULATION 30 AND 47(3) OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015 FOR DISPATCH OF NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING ALONG WITH ANNUAL REPORT AND E - VOTING INFORMATION TO SHAREHOLDERS OF THE COMPANY

Dear Sir/Madam,

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules), 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to the Members to cast their votes on all the resolutions set out in the Notice convening the 38th Annual General Meeting (AGM).

Pursuant to Regulation 30 and 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Notice intimating that 38th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 11:00 A.M. at the Registered Office of the company at 201, Nav Neelam Building, A Wing, 2nd Floor, 108, Worli Sea face Road, Mumbai - 400018.

Further, The Annual Report for the Financial Year 2021-22 has been dispatched to all members on <u>Tuesday</u>, <u>30th August</u>, <u>2022</u> whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) and confirming the electronic dispatch of Notice of <u>38th Annual General Meeting</u> along with Annual Report for financial year 2021-22 and E-Voting Information published in the following Newspapers on <u>Wednesday</u>, <u>31st August</u>, <u>2022</u>:-

- 1. Business Standard (English Edition)
- 2. Mumbai Lakshdeep (Marathi Edition)

The above information is also being uploaded on the Company's website at http://bombaytalkieslimited.in/

Kindly take the above information in your records.

Thanking You, Yours Faithfully,

For Bombay Talkies Limited

DHARMESH KOTAL

Director

DIN: 06642157

23/06/2017. Late Mr. Surendra Tondon executed a Will on 05/09/2012 and on the basis of the said Will the Society transferred the shares and the said Flat in the name of his Sister and legal heir DR. RAVINDRA DINANATH TONDON. The other legal heir and Sister of the deceased has given her No objection for the same. Claims and objections are hereby invited from the heir or heirs or other claimants/Objector or objections to the Transfer of the said Shares and interest of the decease member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, or to us at the below mentioned address. If no claims mentioned address. If no claims/ objections are received within the period prescribed above, the shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society shall construed to be legally transferred in the name of DR. RAVINDRA DINANATH TONDON, as is provided under the bye-laws of the society.

provided under uie byg-naws of all 30003, Adv. Parag J. Pimple S/4, Ground floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 202. Mob: 9890079352 Date: 31/08/2022



GAD, CO THANE, 4th Floor, Pragati Tower Building, BKC. Mumbai - 400051. Email: cothanegad@pnb.co.in NOTICE INVITING e-TENDER (NIT)

NAME OF WORKS Rectification of shortcoming observed in Electric Safety Audit in Branch Office, ATMs &

CO, THANE **TENDER FEE, COST & EMD** Estimated cost: Rs.1.93 Lakh + GST

other offices falling under

(Sum of unit price) inclusive of GS EMD: Rs.25.000/-

LAST DATE & TIME FOR SUBMISSION OF SEALED TENDE

07.09.2022 upto 15:00 Hrs. Tender document may be

wnloaded from bank's website https://www.pnbindla.in up to 13:00 Hrs on 07.09.2022 Chief Manager

ALKA INDIA LIMITED

CIN: L99999MH1993PLC168521 Register office: Unit No. 102, First Floor, Morya Landmark II, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

NOTICE OF 28TH ANNUAL GENREAL MEETING & BOOK CLOSURE In view of the continuing COVID-19 pandemic and restrictions imposed on the movement of people and pursuant to General Circular No. 02/2021 dated 13 January, 2021 and ral Circular No. 20/2020 dated 5 May 2020 read together with General Circular Nos 14 & 17/2020 dated 8 April 2020 and 13 April 2020, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/ CIR/P/2020/79 dated 12 May, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEB Circulars"), the Corporation will be conducting this 28th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 23rd September, 2022 at 11.30 A.M. through Video Conference/Other Audio Visual Means, without the physical presence of the Members at a common venue. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 17° September, 2022 to 23™ September, 2022 (both days inclusive) for the purpose of 28th AGM. The E-voting period shall commence on 20th September, 2022

at 9.00 A.M. (IST) and Ends on 22th September, 2022 at 5.00 P.M. Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with the Circulars issued by MCA and SEBI, 156 AGM of the Corporation shall be conducted through VC / OAVM. Central Depositories Services (India) Limited ("CDSL' will be providing facility for ren

participation in the AGM through VC / OAVM and e-voting during the AGM.

The notice convening the 28th Annual General Meeting is also available on Company's website www.alkaindia.com and on the websites of stock exchange i.e. BSE Limited a

Members who have still not registered their E-mail ID can get their E-mail ID registered Members holding shares in demat form can get their E-mail ID registered by contacting their respective Depository Participant and the members holding shares in the physical form can get their E-mail ID registered by contacting our Registrar and Share Transfer Agent "Link In time India Private Limited" on their email id mt.helpdesk@linkintime.co.in or by sending the duly filled in E-communication registration form enclosed to the Notice o the 28th AGM to our RTA on their email id mt.helpdesk@linkintime.co.in

Members who are holding shares in physical form or who have not registered their ema addresses can cast their vote through remote e-voting or through the e-voting syster during the AGM by following below procedure

For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, Scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Link Intime India Pvt Ltd." on their email ID mt.helpdesk@linkintime.co.in

For Demat shareholders - Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, Client master or Copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to our RTA "Big Share Service Private Limited" on their email ID mt.helpdesk@linkintime.co.in

Our RTA shall co-ordinate with CDSL and provides the login credentials to the above mentioned shareholders.

For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in Note of the Notice of 28th AGM of the Company. In case of queries relating to e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call 1800225533.

> For and On Behalf of the Board Alka India Limited

Date: 30.08.2022

Satish Panchariya - Director DIN: 00042934

BOMBAY TALKIES LIMITED

Registered Office: 201, Nav Neelam Building, A Wing, 2nd Floor, 108, Worli Sea Face Road, Worli Mumbai - 400 018 Tel.: +91 22 9167346889, CIN: L65990MH1984PLC033919 Email: btl.invstcomp@rediffmail.com
NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 38th Annual General Meeting ("AGM") of the Members of BOMBAY TALKIES LIMITED ("the Company") is scheduled to be held on Thursday, September 29, 2022 at 11:00 A.M. at 201, 2nd Floor, Navneelam Premises Society, 108, S. P. Road, Worli, Mumbai, Maharashtra - 400018, India to transact the special busine set out in Notice convening the AGM of the Company.

The dispatch of the notice of AGM, inter alia indicating the process and manner of remote ϵ voting, along with attendance slip and proxy form, has been completed on August 30, 2022, to the Members whose names appear in the Register of Members/List of beneficiaries received from the depositories in the following manner:

a. Through email to the Members who have registered their email ID; and

b. Through post to other Members who have not registered their email ID. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting), through e-voting services of National Securities Depository Limited ("NSDL"). The details pursuant to the Act and Rules made thereunder are as under:

a) Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owner maintained by the depositories, as on the cut-off Date, i.e. September 23, 2022 ('eligible Members'), shall be entitled to exercise their right to vote by remote e-voting as well as-voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company;

The remote e-voting will commence on Monday, September 26, 2022 at 09:00 A.M.;

The remote a-voting will end on Wednesday, September 28, 2022 at 5:00 P.M.; The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cas by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently:

the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to exercise their rights at the meeting through ballot paper;

 Amember may participate in the AGM even after exercising his right to vote throug remote e-voting but shall not be allowed to vote at the AGM

In case a person has become a Member of the Company after the dispatch of the AGM Notice but on or before the cut-off date- i.e. September 23, 2022, may obtain the login ID and password by sending request at evoting@nsdl.co.in..

A person, whose name is recorded in the register of Members or in the register of Beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper. In case of any queries or members facing any technical issue in login can contact NSD

helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in. or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30or send request to Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL or Mr. Anubhav Saxena, NSDL at evoting@nsdl.co.in.

The Board of Directors has appointed Mr. Sanjay Kumar Vyas, Practicing Company Secretary appointed as a Scrutinizer to scrutinize the voting through Remote e-voting and Insta Poll process in a fair and transparent manner.

The Register of members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM. Members may go through the Notice for the AGM for detailed process and manner on

remote e-voting. Any grievances or queries of the Members of the Company, connected with the electronic voting may be addressed to send request to Ms. Soni Singh, Assistant Manager, NSDL or Mr. Anubhav Saxena, NSDL at evoting@nsdl.co.inor may write to the Company Secretary at the Registered Office of the Companyor call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30.

The Notice convening the AGM and other relevant documents will be available on the website of the Company at http://bombaytalkieslimited.in/and the website of NDSL at evoting@nsdl.co.in.

Date: 30.08.2022

Place : Mumbai

By the order of the Board For BOMBAY TALKIES LIMITED **DHARMESH KOTAK** Directo DIN: 06642157



NOTICE

This is to inform you that our Kalyan - Khadakpada Circle Branch is shifting to **Ground Floor**, Shop No. 7 and Office No. 3 & 4, Shelar Park, Khadakpada Circle, Kalyan (W) - 421 301 in Oct 2022.

The existing lockers too will be relocated to the new address

Contact the Branch Manager for any details Kotak Mahindra Bank Ltd.

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960,Act 156,Rule1961,Rule 107 CIO SHIVKRUPA SAHAKARI PATPEDHI LTD. MUMBAI., on Top of Sai Medical, side to Prime Décor, Manpada Service Road, Thane(w) MOB.9320680523 FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer of the MR. MOHITE HEMENT NAMDEV under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issue a demand notice date 12.03.2021 calling upon the judgment debtor.

MRS. PRAKASHE SUSHMA KIRAN & MR. PRAKASHE KIRAN BHAUSAHEB to repay the amount mentioned in the notice being RS. 27.14.507/- IN WORDS (RS. TWENTY SEVEN LAKH FOURTEEN THOUSAND FIVE HUNDRED SEVEN ONLY) with date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issue a notice for attachment date 18.07.2022 And attached the property describe herein below.

The ludgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11 (D-1)] of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 29th Day of August 2022.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the RECOVERY OFFICER MR. MOHITE HEMENT NAMDEV for an amount RS. 27,14,507/- in words (RS.TWENTY SEVEN LAKH FOURTEEN THOUSAND FIVE HUNDRED SEVEN ONLY) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY FLAT NO-301, 3rd FLOOR, A-Wing, Building No -1, Saisagar Apartment, Navan Sagar Complex, Kalher, Bhivandi, Thane-421302. Bounded By. On the North by:- On the South by:-On the East by:- On the West by

Date: 29.08.2022 (SEAL) Place: Thane

Sd/- MR. MOHITE HEMANT NAMDEV Recovery Officer (Rule 107 of Maharashtra Co-op Soc. Act 1960 Rule 1961)

Conart Engineers Limited ™

*Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumbai-400052, Maharashtra 'CIN: L45200MH1973PLC017072'

(0) +91(265)2330946 E-mail: celcs@conartengineers.com, Website: www.conartengineers.com

Notice of 48th Annual General Meeting

Notice is hereby given that the 48thAnnual general Meeting (AGM) of the Members of Conart Engineers Limited (the 'Company') will be held on **Tuesday**, **27**th**September**, **2022** through Video Conference ('VC') or other Audio visual means ('OAVM') **at3.00** p.m. to transact the Ordinary & Special Business as mentioned in the Notice of the Annual general Meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Government of India, Ministry o Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these provisions of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financia year 2021-22 has been sent to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories as on 26th August, 2022, in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of the Annual General Meeting & Annual Report for the financial year 2021 22 will also available on Company's website viz. www.conartengineers.com, websi of Stock Exchange i.e. <u>www.bseindia.com</u>. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting Registration of email ID:

In case the shareholder's email id is already registered with the Company/its Registral and Share Transfer Agent ('RTA')/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email id.

In case the shareholders has not registered their email id with the Company/its RTA/ Depositories and not updated the Bank Account details, the following instructions to be

In the case of Shares held in Physical mode: Kindly log in to the website of our RTA Link Intime India Private Limited, https://www.linkintime.co.in/under.lnvesto Services > Email Id Mobile no. & /Bank Detail Registration- fill in the details upload the required documents and submit.

In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

Place: Mumbai Date: 30th August, 2022 For Conart Engineers Limited Kavaljitkaur Dhillon Company Secretary

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028 No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/2749/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

<u>Public Notice</u> **Deemed Conveyance Application No. 122 of 2022**

"Raj Maximus" Co-Op. Hsg. Society Ltd., Through its Hon. Secretary, Situated at Laxmar Mhatre Road, Borivali (West), Mumbai 400 103,Applicant Versus 1) Mr. Gregory Joseph Pereira, 2) Mr. Thomas Edus Pereira, 3) Mrs. Stella Pereira, 4) Alexander Pereira, 5) Pattrik Sone Pereira, 6) Smt. Bertha Vialet Gerson, 7) Smt. Jaquiline Valetina D'sa, 8) Smt. Angella Sybil Pereira, 9) Mr. Ronny Pereira, 10) Mr. Andraw Geams Pereira, 11) Mr. Philips Raymond Pereira, 12) Smt. Naty Pitter Gomes, 13) Mr. Pitter Raymond Pereira, 14) Smit. Sisilia Velven D'Costa, 15) Smt. Mary Nazrate Pereira, 16) Smt. Anole Clera Rock, 17) Mr. Cyril Misquitta, 18) Mr. Raymond Misquitta, 19) Smt. Margarate D'cruz, 20) Smt. Narroma Anthony Pereira, Opponent No. 1 to 20, Residing at, Pereira Wadi, Jayawant Sawant Road, Near Gomantak Nagar, Dahisar (West), Mumbai-400 068, 21) M/s. H. R. Construction Co., Partnership Firm, R. B. House, MIDC Cross Road "B", Off Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400 059.Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of the said land admeasuring 2194.60 Sq.Mtrs., New CTS No. 134/A/1 admeasuring 1692.00 sq.mtrs., and CTS No. 134/A/2 admeasuring 502.60 sq.mtrs., of Village Mandpeshwar, Situated at Laxman Mhatre Road, Borivali (West), Mumbai 400 103, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 19/09/2022 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2 floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

> For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, (Seal U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is inform to the General Public that following share certificate of DSJ Keep Learning Limited having its Registered office at 419-A, Arun Chambers, 4th Floor, Tardeo, Mumbai-400034, Maharashtra, India registered in the name of the Following Shareholder/s have been lost by them

	Name of the Shareholders	Folio No.	Certificate No./s	Distinctive Number/s	No. of Shares		
1	KJMC Financial Services Limited	K00025	4114	43177501-43377500	200000		
2	KJMC Financial Services Limited	K03039	4866	44186501-44244500	58000		
The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with							

the above referred share certificates.

Any person who has claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Companys Registrar and Transfer Agent Link Intime Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg Vikhroli (W), Mumbai-400083 TEL: 022 49186270 within 15 days from the publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share certificate/s Place: - Mumbai Date: - 31/08/2022 **KJMC Financial Services Limited**

SWAN ENERGY LIMITED

CIN: L17100MH1909PLC000294 Read, Office: 6, Feltham House, 2nd Floor, 10, J.N Heredia Marg. Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel: +91 22 40587300 email id: invgrv@swan.co.in website: www.swan.co.in

NOTICE is hereby given that the 114th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 28th September 2022 at 11.30 A.M. (IST by mean of Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) t rransact the businesses set out in the Notice convening AGM being circulated. The Ministry of Corporate Affairs vide its circular dated May 05, 2020 read with other relevant circulars issued from time to time including circular dated May 05 2022 ("MCA Circulars"), has permitted holding of AGM through VC/OAVM withou ne physical presence of member. Further, SEBI vide its circular dated May 13 2022 read with other relevant circulars issued from time to time including circula dated May 12, 2020, extended the relaxation in respect of sending of physical copies of the Annual Report to Members, Accordingly, electronic copies of the Notice of 114th AGM and Annual Report for the financial year 2021-22 are being sent to all the Members whose e-mail IDs are registered with the Company Depository and also being uploaded on the Company's website at www.swan.co. and on the Stock Exchange's website at <u>www.bseindia.com</u> and www.nseindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 o the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBL (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 and the Secretarial Standards on Genera Meetings issued by the institute of Company Secretaries of India, Members wi be provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of the AGM using remote e-voting platform provided by the NSDL. The remote e-voting period will commence on Saturday, 24th September 2022 at 9.00 am (IST) and will end on Tuesday, 27th September 2022 at 5.00 pm (IST) the remote e-voting module will be disabled by NSDL thereafter.

The facility for voting through electronics means shall also be provided at the AGM. Those members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions by way of remote e voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have already cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM facility but shall not be entitled to vote again or change their vote at AGM.

The Voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by them in paid up equity share capital of the Company as on Wednesday, 213 September 2022, being cut-off date for this purpose. A person whose name is recorded in the Registrar of Member as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM, if the remote e-voting has not been already availed by the Members

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address and any person who acquires equity shares of the Company and becomes a member after dispatch of notice and holding shares on cut-of date being Wednesday, 21 s September 2022, are requested to refer to the Notice of the AGM for the process to be followed for obtaining the Login ID and password for casting the vote through remote e-voting or voting at AGM

In case of any difficulties or queries related to joining the AGM through VC/OAVM or casting vote through remote e-voting system, please call on tollfree number. 1800 1020 990 and 1800 22 4430 or send a request to evoting@nsdl.co.in. Dividend and Record date

The Board of Directors of the Company have recommended dividend of Re. 0.10 per equity shares for the financial year 2021-22 for the approval of Members at the AGM. The Company has fixed Wednesday, 21st September, 2022 as Record Date for determining the entitlement of Members for payment of Dividend.

Members who have not updated their bank account details for receiving the dividend directly to their bank account through Electronic Clearing Service or any other mean, are requested to update their complete bank details with the depository (where shares are held in dematerialised form) and with the Compan RTA (where shares are held in physical form) by submitting particulars of the bank accounts in 'form ISR-1' along with copy of cancelled cheque leaf wherei the name of first member imprinted on the face of the cheque leaf. In case of an query, a member may send an email to RTA at support@purvashare.com By order of the Board

For Swan Energy Limited Sd/-Arun S. Agarwal Place: Mumbai Company Secretary

Possession Notice For Immovable Property)

APPENDIX - IV (Rule 8(1))

Whereas, The undersigned being the authorised officer of DCB Bank Ltd, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of

	the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued the demand notice calling upor the following borrowers to repay the amount being mentioned against their names;						
١	Sr. No.	Name of Borrowers/ Guarantors	Possession Date				
ı		Mr. Ramnarayan H. Patel & M/s. Hi Tech	29/08/2022				

Description of Secured Asset: Flat No. 301, 3rd Floor, C Wing, Shree Ambika

Complex CHS Ltd., Medatia Nagar Phase I PK Road, Mira Road (East), Thane Outstanding Dues: Rs. 64,67,703.98 Demand Notice Date: 13.08.2018

logether with further interest, incidental expenses, cost, charges etc. till the date o ayment within 60 days from the receipt of the said notice. he borrowers having failed to repay the amount mentioned in demand notice. Notice s hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has

taken **Physical Possession** of the property described herein above in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said act read with rule 8 of the said rules or he possession date mentioned above against their names The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to dea

the charge of the DCB Bank Ltd, for the amount mentioned herein above Date: 31.08.2022

Place: Mira Road, Thane DCB BANK LIMITED

CIN: L51900MH1985PLC036946 Unit # CG-9, 24/26, Cama Building, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 Emall Id: Emgl1234@rediffmail.com, Tel. No.: 9167346 NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

otice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the Members of ESQUIRE MONEY GUARANTEES LIMITED ("the Company") is scheduled to be held on Thursday, September 29, 2022 at 11:00 A.M. at Unit # CG 9, 24/26, Cama Building Dalal Street, Fort Mumbai, Maharashtra - 400001, India to transact the special busing

The dispatch of the notice of AGM, inter alia indicating the process and manner of remote ϵ voting, along with attendance slip and proxy form, has been completed on August 30, 2022. to the Members whose names appear in the Register of Members/List of beneficiaries eceived from the depositories in the following manner:

 Through post to other Members who have not registered their email ID.
 the rms of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Company (remote e-voting), through e-voting services of Central Depository Services (India) a) Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose

name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories, as on the cut-off Date, i.e. September 23, 2022 ('eligible Members'), shall be entitled to exercise their right to vote by remote e-voting as well asvoting to be held at AGM on any or all of the busines es specified in the Notice convening the AGM of the Company;
) The remote e-voting will commence on Monday, September 26, 2022 at 09:00 A.M.;

electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently) Members may note that: • the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the

A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote at the AGM.

In case a person has become a Member of the Company after the dispatch of the AGM Notice but on or before the cut-off date-i.e. September 23, 2022, may obtain the login ID and password by sending request at helpdesk evoting@cdslindia.com.

) A person, whose name is recorded in the register of Members or in the register of Beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.) In case of any queries, you may refer to Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Download sections of http://www.evoting.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) at

The Board of Directors has appointed Mr. Sanjay Kumar Vyas, Practicing Company cretary appointed asa Scrutinizer to scrutinize the voting through Remote e-voting

and Insta Poll process in a fair and transparent manner.

The Register of members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members may go through the Notice for the AGM for detailed process and manner on remote e-voting. Any grievances or queries of the Members of the Company, connected with the electronic votingmay be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk evoting@cdslindia.com or call, on foll free no. 1800 22 55 33 or may

The Notice convening the AGM and other relevant documents will be available on the website of the Company at www.esquiremoneyguarantees.comand the website of CDSL t evoting@cdslindia.com.

> For Esquire Money Guarantees Limited KISHOR GOPAL PATIL

> > (EMD)

Director

DIN: 05121017

Document

Date: 30.08.2022 Place : Mumbai

MADHYA PRADESH ROAD DEVELOPMENT CORPORATION LIMITED

(Govt. of M.P. Undertaking), 45-A, Arera Hills, Bhopal-462011, Madhya Pradesh Ph.: 0755-2527290, 2765205 (EPBX), Fax: 0755-2572643

Website: www.mprdc.gov.in, CIN: U45203MP2004SGC016758 NIT No. 9679/583/MPRDC/Procu/2022 Bhopal, Date: 29.08.2022

NOTICE INVITING TENDERS

Madhya Pradesh Road Development Corporation Limited (MPRDC) Bhopal invites online tender for following work. Name of Work **Bid Security** Cost of Bid

(in INR Lakhs) (in Rs.) Consultancy Services for Preparation of Detailed Project 10.00 30.000/-Report (DPR) of 21 Flyovers under Setu Bandhan Yojana in the State of Madhya Pradesh. The dates for purchase, submission, etc. are mentioned in the key dates. Tender forms can

be purchased online only upto 15:30 hrs. on 03.10.2022 for aforesaid work from website www.mptenders.gov.in. The bidders have to submit the Technical bid as well as Financial Bid online only. The Addendum/Corrigendum (if any) shall only be published on the website of www.mptenders.gov.in only. If holiday is declared by Govt. of M.P. on the date of opening, the same will automatically be shifted to subsequent working days. MPRDC reserves the right to accept/reject any/all tenders without assigning any reason

thereof. M.P. Madhyam/106140/2022 MANAGING DIRECTOR



RLLPMUM000332235.

RLLPMUM000332100

RELIANCE COMMERCIAL FINANCE LIMITED Registered Office: 7th Floor, B-Wing, Trade World, Karnala Mills Compound, S. B. Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Branch Office At:- Unit no. 503, Dosti Pinnacle 5th Floor,

Plot no. E - 7, Road no. 22, Wagle Industrial Area, Thane (West) - 400604 **POSSESSION NOTICE**

(As per Rule 8(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of Reliance Commercial Finance Ltd. under the Securitization. Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with [Rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices upon the Borrowers/Co-borrowers me repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower/Co-borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-borrowers and the public in general

that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Sub-Section (4) of Section 13 the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the below-mentioned dates. The Borrower/Co-borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Reliance Commercial Finance Ltd.

The Borrower/co-borrowers/Mortgagor(s) attention is invited to the provision of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time

available, to redeem the secured assets.						
Name of Borrowers/ Co-Borrowers	Description of Property	Date of Demand Notice Date of Possession Possession Status	Amount of Demand Notice (Rs.)			
Bhavesh Karsan Ravariya Khimji Kesha Ravariya Karsan Kesha Ravariya Jayanti Kesha Ravariya Sarsha Samji Ravariya Samji Kesha Ravariya Gokul Keshavji Patel Loan Account No. RLLPMUM000332157.	Property No.1- All That Piece and Parcel of Residential Property Bearing Flat No. 404, 4th Floor, A Wing, City Gem, Plot No E 147, Sector 12, Kharghar, Navi Mumbai-410210. Property No.2- All That Piece And Parcel of Residential Property Bearing Flat No. 301, 3rd Floor, B Wing, City Jem, Plot No E 147, Sector 12, Kharghar, Navi Mumbai-410210. Property No.3- All That Piece And Parcel of Residential Property Bearing Flat No. 304, 3rd Floor, B Wing, City Jem,	29.12.2021 26.08.2022 Symbolic Possession	Rs.71,86,611/- (Seventy one Lakh Eighty Six Thousand Six Hundred and Eleven Only) as on 28.12.2021 with further interest thereon till actual			

For Any Query Please Contact:- Mr. Milind Sadashiv Kumbhar (Ph.9321007823), Mr. Tarun Tiwari (Ph.8369412992).

Date: 31.08.2022 Place: Mumba

Plot No E 147, sector 12, Kharghar, Navi Mumbai-410210.

SD/- (Authorized Officer Reliance Commercial Finance Limite

realization.

DCB BANK

with the property mentioned above and any dealings with the property will be subject to

Esquire Money Guarantees Limited

set out in Notice convening the AGM of the Company.

. Through email to the Members who have registered their email ID; and

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the imited ("CDSL"). The details pursuant to the Act and Rules made thereunder are as under.

The remote a-voting will end on Wednesday, September 28, 2022 at 5:00 P.M.;
 The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through

members attending the meeting who have not casted their vote by remote e-voting shall be able to exercise their rights at the meeting through ballot paper;

helpdesk.evoting@cdslindia.com or call at 1800-200-5533/+91-22-23058543 at CDSL, Marathon Futurex, A-Wing, 25th floor, NM Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013.

write to the Company Secretary at the Registered Office of the Company. By the order of the Board

No

सेन्सेक्सची १५६४ अंकांची भरारी

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) बाजाराच्या निर्देशांकानं घेतलेली : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात मोठी वाढ दिसून आली. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त सुद्री असल्यानं शेअर बाजाराचं कामकाज होणार नाही.

मंगळवारी शेअर बाजाराचा निर्देशांक १५६४ अंकांनी वाढून ५९५३७ अंकावर पोहोचला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४४६ अंकांची वाढ

ही झेप दिलासादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली आहे. याची अनेक कारणं आहेत. सरकारचं रिफॉर्म्सवर फोकस आहे. डायरेक्ट कर संकलनही वाढलं गुंतवणूक वाढली आहे. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत त्या त्या गोष्टी पोहोचत असल्याची प्रतिक्रिया बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंडाचे सीईओ



मंगळवारी निफ्टी रियल्टी इंडेक्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. यात तीन टक्क्यांची वाढ झाली. बँक, ऑटो, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस इंडेक्समध्ये २.७ टक्क्यांची वाढ झाली. आयटी इंडेक्समध्ये २.५ टक्के आणि

एफएमजीसीमध्ये १.७ टक्क्यांची वाढ झाली. मंगळवारी युरोपिय बाजारातील वाढीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला. जर्मनीचा DAX १.४ टक्क्यांनी वधारला. तर फ्रान्सच्या CAC मध्ये १ टक्क्यांची वाढ दिसून येत होती. तर दुसरीकडे ब्रिटन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांमध्येही तेजी दिसून आली.

> PUBLIC NOTICE by given that my client Mr. Shaikh Abdul Kader &

Mrs. Nazima Abdul Kader Shalkh (Owner's) of the Flat No. 311 3rd Floor, 'D' Wing, Building No. 6, Al-Mina Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd., Amrut Nagar, Oshiwara Garden Road, Jogeshwa (W). Mumbai- 400102. My clients had purchase the said fla om 1) Mr. Mohammed Umer Dongarwala, 2) Mrs. Kulsum Abdul Wahid Nee Kulsum Mohammed Dongarwala, 3) Mr. Yusul vlohammed Dongarwala, 4) Mr. Ibrahim Mohammed Dongarwala Mr. Idris Mohammed Dongarwala, 6) Mr. Sohail Mohamm Dongarwala, 7) Mr. Asif Mohammed Donoarwala. 8) Mrs. Hamirla fohammed Javed Taibani Nee Hamida Mohammed Dongarwali Asma Banu Mohammed Dongarwala & 10) Mrs. Salma Sohe foosani Nee Salma Mohammed Dongarwala (Sellers) with m dients (Purchasers) as per the Agreement for Sale Deed dated 16/08/2014, One of the Chain of Agreement for Sale/Transfe dated 19/05/1993 executed between Mr. Yousuf Ahmed akdawalla with Mr Mohamed Umer Dongarwala & Late Mrs. ajrabai Mohammed Dongarwala **died on 16/09/2005,** If anyon ving any objections/claim/right in the said Flat of whatsoew nature should notify the same in writing with supporting documents in respect of their respective claim to the undersigno dvocate within 14 days from the date of publication. If any clain s not received within the stipulated period, the same shall not be onsidered or entertained and will be considered to be waived off

Place: Mumbal Date: 31/08/2022 Anand B Mishra (Advocate) : 31/08/2022 1st Mangal Bhavan, Cross Nagardas Rd, Andheri -E, Mumbai- 69.

की माझे अशिल शिवश्रद्धा कॉम्पलेक्स को. ऑप. हौ.सो.लि. बि.पी रोड, भाईंदर (पु) ४०११०५ या सोसायटीतील सदनिका बी-४०४ बाबत सभासदत्व मिळावे म्हणुन रेमंड डिसोझा यांनी संस्थेकडे अर्ज केला आहे

या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्या बॅकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्याई प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्य खालील पत्यावर संर्पक साधावा अन्यथ कोणाचीही हरकत नाही असे समजन सदर सटनिकीचे सभासदत्व रेमंड डिसोझा यांचे नावे दिले जाईल त्यानंतर येणारी हरकत हि संस्थेचे पद्धिकारी व सभासद यांचेव बंधनकारक नसेल. दत्तप्रसाद राईलकर दिनांक: ३१/०८/२०२२ (वकील उच्च न्यायालय) शॉप. न. ११ वासुदेव कॉम्पलेक्स मिरा रोड (पूर्व)

CHANGE OF NAME

(For change of Name of Widows of deceased Soldiers and change of Name of Wives of Vererans)

SMT. BANDANA RAJARAM BHATis spouse of No: 13891568L Rank: Naik, Name LATE PRAKASH SHANTARAM WADEKAR residen at 1802/18th Floor, B-Wing, Swan Mill MhadaSankul, T. J. Road, Sewri(W) Mumbai, Maharahstra-400015 changed my name from BANDANA RAJARAM BHAT, VANDANA PRAKASH CHAVAN to VANDANA PRAKASH WADEKAR vide Affidavi Self Declaration dated 27/08/2022

Ltd.situated at Teen dongari. Yashwant nagai 1) Mr.sayyed Mohammed Husain lal Mohd was member of society and owner of flat no.304,3rd floor,C-wing, Neel kamal co.op hsg. Ltd, Teen dongari Yashwant nagar Goregaon West Mumbai 400104, who expired on dated: 10/10/2011 Leaving behind **Smt. Mobarkun Nisha and Afjal Husain** as legal heirs and they are made an agreement fo sale of above said flat premises in favour o Shabuddin Shaikh on dated 26/08/2022 by registared agreement vide no BRL6-18217-2022as

PUBLIC NOTICE

Let it be Know all public that Neelkamal co.op hsg

fany other legal heirs of Deceased Late Sayyed Mohammed Husainlal Mohd, is/are contact abov said society/ under signed person's with cogne evidenc, objection, claim, charge of any nature against said flat Premises. The same should be prought within 07days from date of publication of notice in written to the undersigned with cogne evidence else later on no claim shall be entertaine Date: 31/08/2022 Neel Kamal CHS Ltd (REGD. NO.: MUM/SRA/HSG/C.T.C./11150/2006 TEEN DONGRI, YASHWANT NAGAR GOREGAON (WEST), MUMBAI - 400062

सर्व जनतेस सूचना देण्यात येते की. माझे अशील

श्री. तेजिंदर पाल सिंह मल्होत्रा व श्रीम. अंजना की <mark>मल्होत्रा</mark> हे फ्लॅट क्र. १२, सोनेट को−ऑप. हा. सो. लि शिर-ए-पंजाब सीएचएस लि.. महाकाली केव्ज रोड. अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३ चे मालक आहेत. त्यांनी सदर लमता अशील **लक्ष्मी नारावणा पुरम रमन अका** यांच्याकडन नोंदणीकरणा करार क्र. ०००२३-२००६ अंतर्गत दि. ०३.०१.२००६ रोजी खरेदी केली होती. वरीर सदर फ्लॅटचे लिंक दस्तावेज भरपूर पावसात २६.०७.२०० रोजी मुंबई येथे खराब झाले सदर करार सरोजा गणेशान व पंकज कन्स्ट्रक्शन (श्री. मल्होत्रा) यांच्या दरम्या अंमलात आणले होते. माझे अशाल यांनी मेघवाडी पोली स्टेशन येथे दि. २९.०८.२०२२ रोजी तकार दाखल केली जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅटच्या संबंधात कोणतेह आक्षेप दावे, पभार असल्यास त्यांनी सदर सूचनेच्या पसिर्द्ध तारखेपासून ७ दिवसांच्या आत अधोहस्ताक्षरित यांना पुरा गंच्यासह सादर करावे अन्यथा कोणतेही दावे गृहित धरहं

संतोष ही. तिबार

१५. एम. पी. नगर. शोभना बिल्डीगजवळ, जे. एम. रोड पम्प हाउस, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३.

इ स्क्वायर मनी गॅरटीज लिमिटेड सीआवरण : प्रमाश्वरण एव १९८५ पीएमसी १३६४६६ वृतिद # सीजी - ९, २४/ २६, कामा बिल्डिंग, दमान स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१

ह मेस तपशीस : Emgit२३४@rediffmall.com, दुरध्यनी क्रमांक : ९१६७३४६८८९ वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना

पानिक स्वसाधारण संभा, इ अतदान आण बुक क्लाजर याचा सूचनी यादवार कळविष्यात येत की, इ स्क्वायर मनी गेरिटेज (किमिटेड (कंपनी) यांच्या समासादांची अध वी वार्षिक संवसाधारण समा गुकवार दिनांक २९ सप्टंबर २०२२ रोजी सकाळी ११. ०० वाजता युनिट सी की - ९, ४४/ २६, कामा बिल्डिंग, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या स्पृण्येत नमूद केलेल्या विषयांच्या अनुक्ष धेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण समेची युचना तसेच त्याच दूरस्य इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रिया तपक्षील आणि अंटेन्डस्स स्लिप आणि सोक्स कार्म अशा समासदांचा ३० ऑगस्ट २०२२ रोजी निर्ममित करण्यात आले आहेत ज्या समासदांची नावे समासद नींद पुस्तिकेत / डिपॉझिटरीज यांच्याकडून प्राप्त इशालेल्या लाभार्यी मातकांच्या यादीत नौंदणीकृत आहेत, खालील प्रमाण नमूद केलेल्या तपिशाच्या अनुसार.

अनुसार. ए. ज्या सभासदांचे इ मेल तपशील नौंदणीकृत आहेत अशा सभासदांना इ मेलच्या मध्यमातून बी. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नौंदणीकृत केलेले नाहीत अशा अन्य सभासदांना पोस्टाच्य

. २०१३ चे कलम १०८ (कायदा) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमॅट ॲंड ऍडमिनिस्ट्रेशन ाना कायदा २०१३ चा कक्षम १०८ (कायदा) तसच त्यासिह वाचा कपनाज (मनजमंट आड एडामानस्ट्रान) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळवेळी करणवात आकेल्या सुधारणा आणि सिक्युरिटी औड एक्स्चैज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिमेशन्स औड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) नियम २०१७ चा नियम ४४ (लिस्टिंग रेप्युलेशन्स) यांना अनुसरक तसेच सर्वसाधारण सम्राच्या संदर्भात इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले निकन (एस एस २) यांच्या अनुसार कंपनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण समेट्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर समासदाना इलेक्ट्रालिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सेंद्रल डिपॉक्विटरी सर्व्हिसेस (इंडिया)

मतदान पद्धनीले मतदानाचा हक्क बेजावता यावा यासाठी सेंद्रल डिपॉड्रिटरी सिव्हेंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या दूरस्य इ मतदान पद्धनीले मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कायदा आणि त्याच्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम यांच्या अनुसार तपशील खालील प्रमाणे नानूद केल्यानुसार आहेत.

ए) ज्या सभासदांकडे कंपनीचे समझाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांची नावे सभासद नाँद पुस्तिकेत तसेच डिपॉडिंग्टरीज यांनी तयार केलेल्या लाझार्थी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी नॉदणीकृत आहेत असे सभासद (पात्र सभासद) दूरस्य इ मतदान पद्धतीले त्याच प्रमाणे वार्षिक संवत्ताधारण सभेच्या दरन्यान होणाऱ्या मतदान प्रक्रियेया मायमात्रकृत कंपनिच्या विक्त सर्वताधारण सभेच्या सूचनेत नामूच केलेल्या एक किंवा सर्व विषयांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील.

३) दूरस्य इ मतदान प्रक्रियेवा सोम्यान्यार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ९ ०० वाजता प्रारंक मत्यान प्रक्रियेवा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी

०० वाजता प्रारंभ करण्यात येईल.
 सी) दूरस्य इ मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळ

सी) दूरस्य इ मतदान प्रक्रिया बुघवार ादनाक १८ २००६६ २००६ १००० ५. ०० वाजता संपुष्टात येइल. डी)त्यानंतर दूरस्य इनतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्यतीने मतदान करण्यास अनुमती असणार नाही. एखाद्या विषयावर एखाद्या समासदाने एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही.

मतदान केलल असल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता यणार माहा. समासदानी कृपया नोंद घ्यावी की : वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान मतपिककेच्या माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून वैण्यात येणार आहे आणि जे समासद वार्षिक सर्वसाधारण समेना उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण समेच्या पूर्व दुरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाणा इक्ट बजावलेला नाही असे समासद वार्षिक सुर्वसाधारण समेच्या दरम्यान मतपिककेच्या माध्यमातून

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील.

म वार्षिक सर्वसाधारण सकेट्या पूर्वी दूरस्य इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला

आहे, असे समाराद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण समेल्या दरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही.

एम) जर वार्षिक सर्वसाधारण समेची समाराद इमलेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी तिच्याकडे कंपनीचे समारा असतील तर अशी व्यक्ती helpdesk.

७००पांत@cdsindia.com येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पास्तद प्राप्त कर शकते.

जी) ज्या व्यक्तीचे नाव समाराद नींद पुन्तिकेत आणि डिमाइंहिरदीज यांनी तयार केल्या सामार्यी मातकांच्या यादीत कट ऑफ तारीख रोजी नौंदणीकृत असेल तर अशा व्यक्तीच दूरस्य इ मतदान पद्यतीले हीणाऱ्या मतदान प्रक्रियेत तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान प्रत्यक्त मतपिकेकच्या मारायान होणाऱ्या मतदान प्रक्रियेत तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान प्रत्यक्त मतपिकेकच्या मारायान होणाऱ्या मतदान प्रक्रियेत तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान प्रत्यक्त मतपिकेकच्या मारायान होणाऱ्या मतदान प्रक्रियेत तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान प्रत्यक्त मतपिकेकच्या मारायान होणाऱ्या मतदान प्रक्रियेत समेच समाराय प्रक्रियोच प्रकर्णाच क्राप्त स्वार्षक स्वरायादाण समेच्या स्वराय होणाऱ्या मतदान प्रक्रियोच समाराय स्वराय स्वर

पद्यतान हाणाऱ्या अन्तदान प्राक्तयत तस्य वाषक तक्तामारण त्रभवान प्रत्यान प्रत्यान भरवान भरवान भरवान भरवान भरवान मार्च्यमातृत होणाऱ्या मतिवान प्रक्रियेत्व महामा वेष्यमात्राठी पात्र अस्तीन असल्यास किंद्या समासद एय) लींग इन करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास किंद्या समासद http://www.evoting.com या संकेत स्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले इन्हें क्रिक्ट क्रिक्ट स्थलात्र विचा समासदात्राठी उपलब्ध असलेले इ मतदान युक्त संस्मुअल पाहु शक्तात किंद्या श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सोडीएसएल) यांच्याशी

मेंन्युअल पाहू शंकतात किंवा श्री राकेश दळवी, विरष्ट व्यवस्थापक, (सीडीएसएल) यांच्याशी helpdesk.evoltng@cdslindla.com येथं संपर्क साधू शंकतात किंवा १८०० - १००० - १९३३ / + ९१ - २०२ २०००५५५३ येथे तसेच सीडीएसएल, मेंद्र्यांक म्युपरेक्कत, ए विंग, २९ वा मजला, एन एम जोशी मार्ग, लोजर परळ, मुंबई ४०० ०१३ येथे संम्पर्क साधू शंकतात. अवा १ दूरम्य इ मतदान पद्धतीच्या मार्ध्यमातृत होणारी मतदान प्रक्रिया तसेच इन्स्टा पोल प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी वार्यों छाना के लग्जाशाठी छानानी अधिकारी महणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री संजय कुमार व्याप, प्रिक्टिसिंग कंपनी संकेटरी, बांची नियुक्ती केली आहे. जे) कंपनीच्या संभावत नौंद पुर्तितका आणि समझाग इस्तारतप्प पुरित्तका शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ ते गुकवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सफेट्या उद्देश्याने बंद ठेकण्यात येतील, दूरम्य इ मतदान प्रक्रियेचा तपशील आणि पद्धती जाणून घेण्यासाठी सामसदांनी वार्षिक सर्वसाधारण समेंची सूचना काळजीपूर्वक वाचावी. इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्या संदर्भात कोणताही स्वरूपाया संस्त्री सामसदां श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) यांच्याशी सेंदूल हिंगाहिरदी सर्विस्तेस (इंडिया) लिस्टिङ, संयांन पत्युपरेकस, ए विंग, २९ वा मजलात मिक कंपाडेह, एन एम जोशी मार्ग, लोजर परळ, मुंबई ४०० ०१३ वेथे संस्त्र साधू शकतात किंवा टोलफी क्रमांक स्थार ए०० २१ अ ३ थेथे संपर्क साधू शकतात किंवा वेटाकी क्रमांक स्थान वार्यांची संक्रेस साधू शकतात किंवा टोलफी क्रमांक कार्यांचयात संपर्क साधू शकतात किंवा दोलफी क्रमांक

संचानक मंडळाच्या आदेशानुसार

स्थळ : मुंबई

स्वाक्षरी / किशोर गोपाळ पाटीव

डीआयएन : ०५१२१०१६

बॉबे टॉकीज लिमिटेड नॉदणीकृत कार्यात्मय : २०१, नव नीतम बिल्डिंग, ए विंग, २ रा मजना, १०८, वरळी सी फेस रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८ दरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ९१६७३४६८८९.

5 ਸੇਜ : btl.invstcomp@rediffmail.com वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान आणि बुक क्लोजर यांची माहिती

वाषिक सवसाधारण समा, इ मतदान आाण बुक क्लाजर याचा माहता याद्वारे कळविण्यात येते की, बॉम्बे टॉकीज लिमिटेड (कंपनी) यांच्या समासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण समा गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११. ०० वाजता २०१, २ रा मजला, नविन्तम प्रिमायसंस सीसायटी, १०८, एस पी रोड, वरळी, मंबई, महाराष्ट्र ४०० ०१८, भारत येथे कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या सुचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुस्प घेण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण समेची सुचना तसेच त्याच दुरस्य इ मतदान पद्धतिन मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील आमो अटेन्डर्न्स स्लिप आणि प्रांषिस आर अशा सभारादांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी निर्गमित करण्यात आले आहेत ज्या समासदांची नावे सभासद नॉद पुस्तिकंत / डिपॉइिंटरीज यांच्याकडून प्राप्त झालेल्या लामार्थी मालकांच्या यादीत नॉदणीकृत आहेत, खालील प्रमाणे नमूद केळेल्या नरिवाच्या असमार

केलेल्या तपशिलाच्या अनुसार. ए. ज्या सभासदांचे इ मेल तपशील नॉदणीकृत आहेत अशा सभासदांना इ मेलच्या मध्यमा बी. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील नॉदणीकृत केलेले नाहीत अशा अन्य सभासदांना

भाष्यभार्त्व कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ (कायदा) तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा आणि सिक्युरिटी अँड एक्स्येज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्निगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ चा नियम ४५ (लिस्टिंग रंग्युलेशन्स) यांना अनुसरूज तसेच सर्वसाधारण समांच्या संदर्भात नियम देश होत्स्टिंग रंग्युलेशन्स) यांना अनुसरूज तसेच सर्वसाधारण समांच्या संदर्भात कंपनी जांग कंपनी जांग कंपनी संकर्पत संवस्ताधारण समेच्या स्वाप्त कंपनी जांग कंपनी जांग कंपनी संकर्पत सर्वसाधारण समेच्या स्वाप्त कंपनी जांगल्या वार्षिक सर्वसाधारण समेच्या स्वाप्त कंपनी जांगल्या स्वाप्त स

ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण समेञ्च्या पूर्वी दूरस्य इ मतदान प्रक्रियोग अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील.

मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पात्र असतील. १च) लॉग इन करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास किंवा कोणत्याही

व्यवस्थापक, एकरसाञ्चरण कथा जा जानुका संस्तरका, स्वास्त्रका कथा जा जानुका संस्तरका, स्वास्त्रका कथा जा जानुका स येथे संपर्क साध्य शकतात. य) दूरस्य इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून होणारी मतदान प्रक्रिया तसेच इन्स्टा पोन प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने श्री संजय कुमार व्यास, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची नियुक्ती केनी

आहे.

जो कंपनीच्या सभासद नींद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका शिनावार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ ते गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस घरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभैच्या उद्देश्याने बंद ठेवण्यात येतील.

के) दूसस्य इ मतदान प्रक्रियेचा तपशील आणि पद्धती जाणून घेण्यासाठी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना काळजीपूर्वक वाचावी. इलेक्ट्रांनिक मतदान पद्धतीच्या संदर्भात कोणताही स्वरूपारचा शंका असल्यास कंपनी सभासद श्रीमतो सौनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल किंवा शंका असल्यास कंपनी सभासद श्रीमतो सौनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल किंवा कंपनी सभेदरी यांच्याशी कंपनीच्या नींदणीकृत कायोतयात संपर्क साधू शकतात किंवा टोक्ताफ़ी क्रमांक र १८० १०० १९० आणि १८० २२ ४४ व येथे संपर्क साधू शकतात विज्ञा तेणाक्री क्रमांक र १८० १०० १९० आणि १८० २२ ४४ व येथे संपर्क साधू शकतात विज्ञा विज्ञा कंपनी स्वेतरिय व्यवस्था अपनी स्वेतरिय व्यवस्था स्वावस्था स्वावस्थान तो प्रपत्ने कंपनीचे संकेतस्थळ https: //bombaytalkieslimited.in आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ evoting@ nsdl.co.in येतेच उपलब्ध असतील.

स्वाक्षरी / -धर्मेश कोटक दिनांक : ३०-०८-२०२२ स्थळ : मुंबई डीआयएन : ०६६४२१%

पोहोचला. मोठ्या घसरणीनंतर शेअर ए बालासुब्रह्मण्यन यांनी दिली. उत्तराधिकार योजनेची घोषणा; धाकट्या अनंतकडे ऊर्जा व्यवसाय

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) : उद्योगपती मुकेश अंबानी यांनी भारतातील सोमवारी सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची उत्तराधिकार योजना मांडली, ज्यात आकाश आणि ईशा या जुळय्ला मुलांकडे अनुक्रमे दूरसंचार आणि किराणा व्यवसाय, तर धाकटा अनंत हा ऊर्जा व्यवसायाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तथापि 'अद्याप निवृत्तीचा विचार नाही आणि पूर्वीप्रमाणेच कंपनीच्या विविध व्यवसायांचे नेतृत्व सुरूच ठेवेन', अशी खुलासेवजा पुस्तीही त्यांनी

जोडली.

तेल शुद्धीकरण पेट्रोकेमिकल्स, किराणा आणि डिजिटल सेवा ज्यात दूरसंचार सेवेचा समावेश आहे, हे रिलायन्सचे तीन प्रमुख व्यवसाय आहेत. यातील किराणा आणि डिजिटल सेवा अनुक्रमे जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड अशा स्वतंत्र पूर्ण-मालकीच्या वेगळय्ला उपकंपन्यांच्या रूपात कार्यरत आहेत. तेल ते रसायने अथवा 'ओ२सी' व्यवसाय तसेच नवीन अक्षय्य ऊर्जा व्यवसायदेखील मूळ रिलायन्स इंडस्ट्रीजकडे कायम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा व्यवसायात रिलायन्सचे सौर ऊर्जा, बॅटरी आणि हायड्रोजन यामधील

गुंतवणुकीचा समावेश आहे. उत्तराधिकार नियोजनाबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ६५ वर्षीय मुकेश अंबानी म्हणाले, 'आकाश आणि ईशा यांनी अनुक्रमे जिओ आणि रिलायन्स रिटेलमध्ये नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे. सुरुवातीपासून ते या व्यवसायात उत्कटतेने सहभागी आहेत. अनंतदेखील मोठ्या उत्साहाने नवीन ऊर्जा व्यवसायात सामील झाला आहे. खरे तर, तो जामनगरमध्ये आपला बहुतांश वेळ व्यतीत करीत आहे.' तीन मुलांपैकी

आतापर्यंत फक्त आकाशलाच एका

स्थळ : मुंबई

दिनांक: ३० ऑगस्ट २०२२

कंपनीचे कार्यकारी प्रमुख बनवण्यात मिळविलेल्या दूरसंचार परवान्यांची आले आहे, तर इतर दोघे संचालक म्हणून कार्यरत आहेत. जूनमध्ये ३० वर्षीय आकाशला जिओ प्लॅटफॉर्मची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमचेअध्यक्षबनवण्यातआले.जिओ इन्फोकॉम या कंपनीकडे रिलायन्सने

जाहीर सूचना

भिद्यारी हे पलंट क्र. २०४, दुसरा मजला, बिल्डींग संभव म्हणून सोसायटी न्यु संभव को -ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, वेंकटेश पार्क, टेलेफोन एक्सचेंजच्या समोर, भाइँदर

(प), जिल्हा ठाणे ४०१ १०१ येथील मालमत्तेचे मालक होते.

विद्यात पासमाला भ्रामानतमा नकार गन्। दि. १३.०७.२०२० रोजी मृत्यू झाला व श्रीम. पानीबाई पारसमलजी भंद्वारी यांचा दि. १०.०५.२०२१ रोजी मृत्य झाला त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर वारस १. श्री.विलीप

३. श्री. कुमारपाल पारसमल पंडारी, ४. श्री. हससुर पारसमल पंडारी, ५. श्री. नरेश पारसमल पंडारी ६. श्री. जगदीश पारसमल पंडारी हे आहेत.

श्री. दिलीप पारसमल मंडारी, २. श्री. निर्मर स्समल भंडारी ३. श्री. कुमारपाल पारसमल भंडा श्री. इसमुख पारसमल भंडारी (रिलीजर्स) य

श्री. नरेश पारसमल पंडारी व २. श्री. जगदीश रसमल पंडारी (रिलीजी) यांच्या नावे रिलीज करा . १२.०८.२०२२ रोजी दस्तावेज नोंदणीकरण . TNN4-13840-2022 दि. १२.०८.२०२२ अंतर्गर

ण्याकरिता अर्ज केला होता व वरील निर्देशित फ्लॅट ज

प्रस्तावित खरेदीदार यांना विक्री करण्यास इच्छुक आहेत. सर्व बैंक, वित्तीय संस्था, व्यक्ती आर्दीनी याद्वारे माझे अशी

ांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणाही व्यक्त

ादर संबंधात दावे. आक्षेप असल्यास सदर अर्जदार माल

सूचनेच्या तारखेपासून योग्य पुरावे यांच्यासह १४ दिवसांच आत सूचित करावे अन्यथा कोणतेही आक्षेप वा दावे गृहि

दि. २४.०८.२०२२ नोटरी, भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर बी – बिल्र्डींग, गोपी मह

हॉटेलबवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे.

वकील उच्च न्यायालय

मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सदर दावे,

पारसमलजी छोगामलजी भंडारी यां

मालकी आहे. अंबानी हे स्वत: जिओ प्लॅटफॉर्म व रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या अध्यक्षपदी आहेत. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गूगल व फेसबुकची मालकी असलेली मेटा या जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

या होरीचटारे तमाम लोकांता कलविष्यात येर की माझे अशिल श्रीमती. गीता राघवेंद्र तंत्री यांच्या सूचना नुसार मी असे जाहीर करितो की १२ जुलै, २००५ साली झालेला मूळ विक्री करार व रॉजिस्टेशन रिसिप्ट क्रमांक: ६०६२ दिनांक २०.०७.२००५, श्री. एस. श्रीनिवासन (पूर्वा मालक) आणि १) श्रीमती.रेखा दिलीप मेहता २) श्रीमती.छाया राजेंद्र संपत, यांच्यात फ्लॅ क्रमांक. ए/ १०५ पहिला मजला, सागर पार्क को.ऑ. हॉ. सोसायटी. लिमिटेड., अमृत नगर, घाटकोपर (पश्चिम), मुंबई -४०००८६, चा वर बमुद मूळ विक्री करार व रिजस्ट्रेशन रिसिष्ट हरिवले / गहाळ झाला आहे, माझे अश्विक श्रीमती: गीता राघवेंद्र तंत्री, यांनी मूळ विक्री करार व रजिस्ट्रेशन दिसिष्ट, हरिव्ले / गहाळ झाला याची ऑनलाईन, घाटकोपर पोलीस ठ्राणे येथे गहाळ नोंद् क्रमांक २९१८८-२०२२,

दिनांक ३०.०८.२०२२ रोजी नोंद केली आहे. तरी कोणत्याही व्यक्ती, बँक/ संस्था यांचा वरील नमुद फ्लॅट क्रमांक. ए/ १०५, वर कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास स्वता किंवा लेखी खाली दिलेल्या पत्यावर ही नोटीस जाहीर झाल्या पासून १४ दिवसात संपर्क साधावा, अन्यथा माफ केले / निरर्थक असे

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३१/०८/२०२२

सही /-(वकील एस. पी. तिवारी) वकील उच्च न्यायालय ५, आर. एव. पांडे चाळ (पश्चिम), मुंबई-४०००८६

सार्वजनिक न्यास नींदणी कार्यालय

बृहन्मुम्बई विभाग, मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्जक्रमांक ACC/X/1653/0022

सार्वजनिक न्यासाचे नाव नोंदणी क्रमांक: "Research Academy of Social Sciences) बाबात Hussain Anwar Akhtar. अर्जदार (RASS) सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बृहन्युंबई विभाग.

मुंबई हे वर नमूद केलेल्या फेरफार अहवाल/ अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यांवर चौकशी करणार आहेत :-

(१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्त्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय? (२) खाली निर्दिष्ट कलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जंगम मिळकत : (वर्णन) RS.1000/- (One Thousand Rupees Only)

(व) स्थावर मिळकत : (वर्णन) Nil संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी

ऱ्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यातारखपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचं वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतांचा विचार केला जाणार नाही. तसेच मुद्रतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जांचा निकालाबाबत

ही नोटीस माझे सहीनिशी व. मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक



पेंटॉकी ओर्गानि (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : L24116MH1986PLC041681

नोंदणीकृत कार्यालय : ५०९, वेस्टर्न एज १, पश्चिम द्रुतगती महामार्गासमोर, बोरिवली, पूर्व, मुंबई ४०० ०६६ दूरध्वनी क्रमांक (०२२) ६१७० २१०० फॅक्स : (९१- २२) २२०४७२९७

ईमेल : investors@pentokey.com संकेतस्थळ : www.pentokey.com

३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई–मतदान आणि बुक क्लोजर यांची सूचना सुद्धी रुळविष्यात येते की, पेंटॉकी ओर्गांनि (इंडिया) लिम्टिड (कंपनी) यांच्या समासदांची ३५ वी वार्षिक सर्वसाधाएग समा बुधवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार साथं. ५, ०० वाजता केवळ व्हिडीओ कॉन्फरिसंग (व्हीसी) / अन्य दुक्त्राख्य माध्यमे (ओएल्सीएग) यांच्या माध्यमातृत वार्षिक सर्वसाधाएग समेच्या सुचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप आणि सामान्य परिपत्रक हिनांकीत ८ एप्रिल २०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, दिनांकीत ५ मे २०२० आणि परिपत्रक क्रमांक ०२/ २०२१ दिनांकीत १३ पप्रिल २०३०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, दिनांकीत १३ एप्रिल थार असा करण्यात वेणार आहे) आणि सिक्युरिटी अंड एफ्लचेंच बांड ऑफ इंडिया (सेबी) परिपत्रक क्रमांक SEBI/ HO / CFD / CMD 2 / CIR. / Р / 2021 / 11 दिनांकीत १३ मे २०२२ अनुसार होणार आहे. वरिल प्रमाणे नमूद केलेल्या परिपत्रकाना अनुसक्त च्या सामादांचे इ मेल तपशींल कंपनी / कंपनीच रिजस्ट्रार आणि श्रेअर ट्रान्स्य इंटा मंटिकस विक्रानेस सोल्युगन्स सिमिटेड (र्यंजस्ट्रार आणि श्रेअर ट्रान्स्य इंटा मंटिकस विक्रानेस सोल्युगन्स सिमिटेड (र्यंजस्ट्रार आणि श्रेअर ट्रान्स्य इंटा मंटिकस विक्रानेस सोल्युगन्स सिमिटेड (र्यंजस्ट्रार आणि श्रेअर ट्रान्स्य इंटा मंटिकस विक्रानेस सोल्युगन्स सिमिटेड (र्यंजस्ट्रार आणि श्रेअर ट्रान्स्य एक्टा स्वाचित्रक सोल्यान सिमिटेड प्राप्त क्रिया वर्ष विक्रान सोल्यान सिमिटेड प्राप्त क्रिया वर्ष विक्रान सोल्यान सिमिटेड प्राप्त क्रिया वर्ष १०२१ - २२२ करिताच्या वार्षिक अहवाल तसेच वित्रीय वर्ष १०२१ - २२२ करिताच्या वार्षिक अहवाल तसेच वर्षासाएण समेची सचना तसेच ३५ व्या वार्षिक सर्वसाधाएण समेची एक्टा देवर कंपनीच आली आहे. वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट कंपनीच संकेतस्थळ www.pentokey.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंग यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे उपलब्क करून ट्रेण्यात आले आहेत. वरील प्रमाणे नमूद केलेल्या काणदपत्रांची सेंट्रल डिपॉज़िटरी सर्व्हिसेस (इंडिया) (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www.evotingindia

com येथेही उपलब्ध आहेत. COM पथहा उपलब्ध आहत.
दूरस्य इ मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुर्दीना अनुसरून तसेच त्यासह वाचा कंपनीच (मॅनेजमेंट अँड पॅडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि
त्यात चेकोंकोळी करण्यात आलेल्या सुधारणांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण समेच्या संदर्गात इन्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी चारी केलेले सेक्रेटरिअल
स्टैंडर्झ (एस एस २) यांना अनुसरून आणि सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरोंट्स) नियम २०१५ चा नियम ४४,
यांना अनुसरून वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व विषयांवर समासदांना दूरस्य इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकली मतदानाचा हक बजावता यावा
यासाटी कंपनी दूरस्य इ मतदान सुविधा आपल्या समासदांना उपलब्ध करून देत आहे. त्याकरिता कंपनीन सेंट्रल डिपोझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड यांनी उपलब्ध करून

यासाठा कंपनी दूरस्य इ मतदान सुविषा आपल्या समासदाना उपलब्ध करून देते आहे. त्याकारता कंपनान सद्दल ।इपा।झरदा साब्हसस (इाइया) ालामटङ याना उपलब्ध करून दिलेली दूरस्य इ मतदान सुविषा घेतली आहे. दूरस्य इ मतदानासाठी सबिस्तर स्वन्या पुढील प्रमाणे आहेत. ए) दूरस्य इ मतदान खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असेल : दूरस्य इ मतदान प्रक्रियेला रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९. ०० बाजता प्रारंग करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०१२ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५. ०० बाजता संपुष्टात येईल. त्यानंतर दूरस्य इ मतदान प्रारूप मतदानासाठी सीडीएसएल यांच्याकडून बंद करण्यात येईल आणि त्यानंतर समासदांना दूरस्य इ मतदानाच्या माध्यागातून मतदान करता येणार नाही. बी) सभासदांच मतायिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीच्या एकूण पेड अप सममाग भांडवलात सममागायारकांच्या सममागांच्या प्रमाणावर अवस्तांकु असतीत. वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या दूरयान इ मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे सम्भागधारक वार्षिक सर्वेसाधारण सभेव उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान सुविधेचा वापर करून मतदानाचा हक्ष बजावलेला नाही असे समासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजाबू मजतील. अशी कोणतीही व्यक्ती जिचे नाव डिपॉझिटरीज यांनी तबार केलेल्या लामार्थी मालव यादीत आणि समासद नोंद पुस्तिकेत कट ऑफ तारीख रोजी नोंदणीकृत आहे अशा व्यक्ती दूरस्य इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाघारण समेच्या दरम्यान इ मतदान करण्यासाठ

पात्र असतील.

सी) अशी कोणतीही व्यक्ती जी बार्षिक सर्वसाधारण समेची सूचना निर्गामित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे सममाग घेठन कर ऑफ तारखेपूर्वी कंपनीची समासद झालेली असेल आणि कर ऑफ तारखेप देवा के केलेला उन्होंने मतदानाचा हक बजावण्यासाठी आवश्यक असलेला जुजर आयड़ी आणि पासवर्ड प्राप्त करून घेण्यासाठी बार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करू शक्तील, जर त्यांचा पेन क्रमांक संबंधित डियोड़िस्टरीज यांच्याकडे अध्यावत केलेला असेल तर. मात्र च्या समासदानी आपले पंत्रकार्ड क्रमांक डियोड़िस्टरीज यांच्याकडे अध्यावत केलेला निर्माण संविद्या आणि पासवर्ड क्रमांक डियोड़िस्टरीज यांच्याकडे अध्यावत केलेला नाही, त्यांच्या विनंतीनुसार लॉग इन आयडी स्वतंत्रपण है मेलच्या माध्यातुन पाठबिण्यात वेहल. जी व्यक्ती या आधीच इन मतदानासठी सोडीएसएल यांच्याकडे नींटणीकृत आहे आशा व्यक्ती दूस्त्य इ मतदान प्रक्रिबेद्धारे मतदानाचा इक बजावण्यासाठी त्यांचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर कर शकतात.

डी) च्या सभावदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूस्त्य इ मतदान पद्धतीचा अललंब करून मतदानाचा इक बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी

/ ओएलीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राह् मुकतात मात्र त्यांना वार्षिक संविधारण समेच्या उपस्थात हुन करता येणा नाहि १ मतदान दूस्य इ मतदान प्रक्रिया योग्य आणि पाददर्शक पद्धतीने च्हाबी यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने मेससे पीआएस असोसिएट्स यांची नियुक्ती केली आहे.

इ भल तपाशलाचा नादणा : ज्या सभासदांनी आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी अखाप केलेली नाही अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वार्षिक अहवाल २०२१ - २२ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्राप्त करण्यासाठी दूरस्थ इ मतदानासाठी बुजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी इ मेल तपशिलाची नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब बुखवार दिनांक १४ सप्टेंबर २०२२ रोजी मारतीय प्रमाणवेळनुसार संघ्याकाठी ५, ०० वाजेयर्यंत करावा. १. प्रत्यक सममागधारकांसाठी : कृषया आवश्यक त्याप्रमाणे तपशील म्हणजेच फोलिको क्रमांक, सममागधारकांचावा, सममाग प्रामाणपत्राची स्कॅन केलेली प्रत), आधार (स्वयंसाधांकीत स्कॅन केलेली प्रत) इ मेलच्या माध्यमातून कंपनीचे आरटीए डेटा मॅटिकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेड यांच्याकडे anand bhilare@datamaticsbom.com येथे साटर करावा

हिसिटेंड वार्याकडे anand_bhilare@datamaticsbpm.com वेथे सारद करावा र हिसिटेंड सममागधारकांसाठी : कृपया आपले डिसेंट खाते तपसील (सीडीएसएल - १६ अंकी बेनिफिशिखरी आवडी र्किंबा एनएसडीएल - १६ अंकी डीपीआवडी + सीएलआवडी र इस्तर समागायाकाला : कृषया आपत्र हिमट खात तपत्रात (साइप्रस्थत - रेड अका बागाआअरा आवडा किया प्रस्थता प्रमुख्य) नाव, क्लायंट मास्टर कांगी कस्तातिहिदेड अकाउंट स्टेटरेंट 'पर (स्वयंसाषांकित स्कॅन केलेली प्रत) इ मेलच्या माध्यमादून कंपगींचे आरटीए डेटा मॅटिकस बिझनेस सांल्युगन्य लिमिटेड चांच्याकडे anand bhilarc@datamaticsbpm.com येथे सारर करावा वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात, इ मतदान, दुस्थ इ मतदान यांच्या संदर्भात आपल्याला कोणत्याही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण www. evotingindia.com येथे हेल्प संक्शनमध्ये उपलब्ध असलेले फ्रिक्नेनताली आस्वड क्लेश्चन्य तसेच समासदांकिता उपलब्ध असलेले इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ

घेऊ शकता. किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकता किंवा श्री नितीन कुन्देर (०२२- २३०५८७३८) किंवा श्री

मेहबुब लाखनी (०२२- २३०५८५४३) किंवा श्री राकेश दलबी (०२२- २३०५८५४२) वांच्याशी संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होणाऱ्या मतदानासंदर्भात कोणत्याही शंकांच्या निरसनासाठी श्री राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ए किंग, २५ वा मजला, मेरियॉन प्यूचरिक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ, (पूर्व) मुंबई ४०० ०१३ वांच्याशी संपर्क साधावा किंवा helpdesk. evoting@cdslindia.com येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधावा किंवा ०२२- २३०५८५४१ / ४३ येथे संपर्क साधावा.

बुक क्लोजर : कपनी काबदा २०१३ चे कलम ९१ अनुसार कंपनीच्या समासद नोंद पुस्तिका आणि सममाग इस्तांतरण पुस्तिका गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर २०२२ ते बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवस घरून) या कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर बंद राहतील. निकाल हे वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज संपरवानंतर ८ तासांत जाहीर कप्णात वेतील. त्याच प्रमाणे काम्यि सदील निकाल जेथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत अशा भांडवली बाजारात म्हणजेच बीएसई लिमिटेड बांना त्याची माहिती देतील. जाहीर झालेले निकाल छाननी अधिका com तसेच सीडीएसएल बांचे संकेतस्थळ www.cdslindia.com येथे प्रकाशित करण्यात वेतील.

> पेंटॉकी ओर्गानि (इंडिया) लिमिटेड यांच्या करित स्वाक्षरी / -

किल्पा जाश्रद ठिकाणः संबर्ड कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार्र दिनांक: ऑगस्ट ३१, २०२२

वॅलेनिका न्युट्रीशियन लिमिटेड

सीआयएन: एतष ९९०९एमएच २०१३पीएलसी३८९३९४ नोदणी. कार्या.: एसएच-४, ए विंग, इमा. क्र. ३४, टिळक नगर, चेंबूर, सहवास कॉ-ऑपरेटिव्ह एचएसजी सोसा. मुंबई ४०००८९. दूर. ८९२८०५६९७४ संकेतस्थळः www.valenciantrition.com ई-मेलः complaince@valenciantrition. सचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ आणि त्याउंतर्गत करण्यात आलेल्या नियमांट्य तरतुर्दीनुसार, ०५ में २०२२ च्या सामान्य परिपत्रकासह वाचले गेले आहे जे १३ जानेवारी २०२१ च्य परिपत्रकाट्याशिवाय आहे आणि जे ८ एप्रिल २०२० ट्या इतर परिपत्रकांसह वाचले जाणाऱ्या १३ एप्रिल २०: रोजी कॉपोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले ('एमसीए परिपत्रक') आणि १७ जानेवारी २०२१ आणि मे १२.२०२० रोजी सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी परिपत्रक') द्वारे जारी केलेले परिपत्रक कंपनी आयोजित करत आहे. त्याची नवबी वार्षिक सर्वसांधारण सभा ('एजीएम') गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२ रोजी दपारी १२:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी) किंवा इतर टक्ष्राव्य माध्यमांदारे ('ओएव्हीएम द्वारे उपरोक्त परिपत्रकांच्या तरतुदींनुसार आयोजित करण्यात येणार आहे.

. संदूत डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) तिमिरेड ('CDSL') द्वारे व्यवहार करण्यासाठी प्रदाल केलेल्या व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे शुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी कंपलीत्या सदस्यांची एजीएम 'दुपारी १२:०० वाजता (भाप्रवे) होणार आहे. एजीएम बोत्तावण्यात्या सूचलेमध्ये लमूद केल्याप्रमाणे व्यवसाय, कंपलीत्या २०२१-२२ त्या आर्थिक वर्षासाठीट्या नवल्या वार्षिक अहवाताची ई-प्रत आणि एजीएमची सूचना, आर्थिक विवरणे आणि इतर वैधानिक अहवाल कंपनीच्या www.valencianutrition.com या संकेतस्थळावर उपलब्ध असतील नीडीएसएतची वेबसाइट www.evotingindia.com. याञ्यतिरिक्त, एजीएमची सूचना स्टॉक एक्सेंजटर वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल ज्यावर कंपनीच्या सिवयरिटीज सत्तीबद्ध आहेत म्हणजे www.bseindia.co वर उपलब्ध आहे. सदस्य केवळ व्हीसी/कोएव्हीएम सुविधेद्वार एजीएममध्ये उपस्थित राहु शकतात आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशीत कंपनीद्वार मीटिंगटया सूचनेमध्ये प्रदान केला जाईत. यानुसार, कृपया तक्षात घ्या की कोविड-१९ संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन

प्रक्रिश्चित करण्यासाठी कंपनीट्या एजीएममध्ये वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची आणि सहभागी होण्याची ागतीही तस्तूद करण्यात आलेली नाही. कंपनी कायदा, २०१३ त्या कलम १०३ अन्वये गणपूर्तीसाठी उदेशात न्हीसी/ओएन्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहणारे सदस्य गणले जातील. वार्षिक अहवाल २०२१-२२ स एजीएमरी सुराग इतेवर्रीलेक पदमीले त्या सदस्यांना पाठवती जारंत ज्यांते ई-मेल आयडीवी लोढ कपते रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('रजिस्ट्रार') / डिपॉझिटरी पार्टिसपंट्स ('डीपी') यांत्याकडे लॉढणीकृत केवी आहे त्यांना पाठविण्यात आले आहे.. ञेबीच्या परिपञ्चकांमञ्जार. एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या कोणत्याही प्रत्यक्ष पती कोणत्याही ञहरूयात

पाठवल्या जाणार नाहीत. ज्या सभासदांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडीची नोंद्र केलेली नाही त्यांना विनंती आहे

की त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी कंपनीच्या आस्टीए (बिग शेअर सिर्डिसेस प्रायव्हेट लिमिटेड) मध्ये नोंदणीकत

करून ध्यावा आणि एजीएम ची सूत्रना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यास्थ investor@bigshareonline.com वर ईमेल पाठवावा. ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करत कृपया तक्षात घ्या की नोंदणीकृत ईमेल आयडी फक्त एजीएमती सृतना प्राप्त करण्यासाठी, मते देण्यासाठी आणि इतेवट्रॉनिक माध्यमांद्वार एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी विचारात घेतती. जाईत. रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड सदस्यांना त्यांच्या नोंदणीक

ईमेल आयडीवर सीडीएसएतद्वारे पाठवला जाईत.

सचनेमध्ये नमढ केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीला आनंद होत आहे. याट्यतिरिक्त, कंपनी मीटिंग दरम्यान ई-क्रोटिंग प्रणातीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करेत. एजीएमच्या आधी दरम्यान ई-क्रोटिंगची तपशीलवार प्रक्रिया नोटीसमध्ये प्रदान केची जाईत. वॅलेनिका न्युट्रीशियन लिमिटेड, करीता

प्तीडीएसएल ची ई-वोटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग') तिच्या सर्व सभासदांना एजीएमत

पूर्ण वेळ संचातक आणि मुरूय वितिय अधिकारी

करनी आपन्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या स्वन्ति नामूद केलेन्या सर्व त्या विषयां सम्बाधारण सभेच्या स्वन्धारण सभेच्या स्वन्धारण सभेच्या स्वन्धारण सभिव्याचर सभासदाना इलेक्ट्रोनिक मतदान पद्धारीने मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी नौंचाना सिक्युरिटी हिलिटिंड (पारासीण) यांच्या दूरस्य इन मतदान पद्धारीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध कर्वे केलिटेंड (पारासीण) यांच्या अंत्र्गत क्वियायां आले विविध नियम यांच्या अनुसार तपशील

देत आहे. कायदा आणि त्याच्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम याँच्या अनुसार तपशील खालील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहेत.

ए) ज्या साभासदांकडे कंप्यांची नावे साभासद नाँद पुस्तिकेत तसेय डिगाँड्रिटरीज यांनी तयार केलेल्या लाभार्यी मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेय दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी नाँदर्गानुकत आहेत असे साभासद (पात्र साभासद) दूरस्य इ मतदान पद्धतीने त्याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधार्यण सामेच्या दरम्यान होणाऱ्या मतदान पद्धतीने तसेच होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सामेच्या तस्व कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सामेच्या तस्व कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सामेच्या स्वत्व कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सामेच्या तस्व कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सामेच्या स्वत्व कंपनीच्या कंपनीच्या सामेच्या स्वत्व कंपनीच्या सामेच्या सामेच्या स्वत्व कंपनीच्या सामेच्या स्वत्व कंपनीच्या सामाण वेळेनुसार सामेच्या स्वत्व कंपनीच्या कंपनीच्या सामाण वेळेनुसार सामेच्या स्वत्व कंपनीच्या कंपनीच्या सामाण वेळेनुसार सामेच्या स्वत्व कंपनीच्या कंपनीच्या कंपनीच्या कंपनीच्या सामाण वेळेनुसार सामेच्या स्वत्व कंपनीच्या कंपनीच्या कंपनीच्या प्रमाण वेळेनुसार सामेच्या स्वत्व कंपनीच्या क

सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येड्रेल. सी) दूरस्थ इ मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता सपुष्टात येड्रेल. डी)त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारंप मतदानासाठी बंद करण्यात येड्रेल आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यास अनुमती असणार नाही. एखाद्या विषयाव्द एखाद्या सभासदाने

एकदा मृतदान केलेले असेल तर् त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. रक्का नरतान नरतान जरात तर स्वार्थ त्यारा प्राप्त कुरा बदल नरता प्रणाद गाहा. सभासदानी कृपया नींद्र घ्यावी की : वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतपत्रिकेच्या माध्यमातृन मतदान करण्याची सुविधा उपलब् करून देण्यात येणार आहे आणि जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आरि

बजावला गाँव अस्ति । मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र असतील. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान प्रक्रियेचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना

बजावनेला आहे, असे संभासद वार्षिक सर्वसाधारण संभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण संभेच्या दरम्यान पून्हा मतदान करता येणार नाही.

एफ) जर वार्षिक सर्वसाधारण संभेची सुचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झान्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समाधारा घेऊन कंपनीची समाधारा आसतीत तर अशी व्यक्ती कंपनीचे समाधारा असतीत तर अशी व्यक्ती evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयड़ी आणि पासवई प्राप्त कर शकते.

जी) ज्या व्यक्तीचे नाव सभासद नींद पुस्तिकेत आणि हिपाँझिदरीज यांनी तयार केलेल्या लाभार्यी मात्रकाच्या यादीत कर ऑफ तारिख रोजी नींदणीकृत असेल तर अशा व्यक्तीच दूरस्य इ मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण समेच्या दरम्यान प्रत्यक्ष मतपत्रिकेच्या माध्यमातून होणाच्या सम्वता प्रक्रियेत व्यक्तिक प्रकर्ण प्रयक्ति प्रकर्ण केलेल्या साध्यमातून होणाच्या

स्वरूपाच्या तांत्रिक अड्यणी उद्भवत असल्यास सभासद एनएसडीएल हेल्य डेस्क यांच्याशी evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून संपंत्र साधू शकतात किंवा टोनफी क्रमांक : १८०० १०२० १९० आणि १८०० २२ ४४) ३० येथे संपंत्र साधू शकतात किंवा क्षेमतो सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल किंवा श्री अनुभव सक्सेना, एनएसडीएल यांच्याशी evoting@nsdl.co.in

डीआयएन: ०९०७२४०

जाहीर नोटीस

सदर बी-४०४ संस्थेच्या दप्तरी श्रीमती फिलोमीना डिसोझा आणी रेमंड डिसोझा यांचे नावे होती श्रीमती फिलोमीना डिसोझा यांचे दिनांक २१.०१. २१ रोजी निधन झाले आहे त्याच प्रमाणे त्याच्या इतर वारसानी नोंदणीकत हक्कसोड़ पत्र दिलेले आहे

इन्फॉर्म्ड टेक्नोलॉजिस इंडिया लिमिटेड सीआवएन : एटा९९९९एमएच१९५८पीएटासी०११००१

नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, २० वा मजला, नरिमन पॉ**इं**ट, मुंबई ४०० ०२१. दूर. +९१ २२ २२०२ ३०५५/६६ ईमेल : itil investor@informed-tech.com वेयसाइट : www.informed-tech.com भागधारक यांना सूचना

कंपनीच्या इक्विटी शेअर्सचे हस्तांतरण सूचना याद्वारे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण विधी प्राधिकरण (लेखा, अहबाल, हस्तांतरण व परतावा) नियम २०१६ (नियम यांच्या नियम ६ अनुपालन देण्यात येते की. वैयक्तिक माहिती पत्र कंपनीटारे सर्वधित भागधारक यांना त्यांच्या नवीन पत्यार पाठविणयात आली आहे, ज्यांचे लाभांश वित्तीय वर्ष २०१४-२०१५ पासून लागोपाठ सात वर्ष प्रदानित वा दावेरिह असलेल्या लाभांशावर प्रदानित असेल. सर्व संबंधित तपशील सदर भागधारक यांचा शेअर्स अनुसार कंपनीच्या वेबसाइट प्रदानित स्वरूपात आयर्डपीएफकडे हस्तांतरण करणयाकरिता असेल. (www.informed-tech.com)

इन्वेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) यांच्याकडे

त्यामध्ये हस्तांतरित करण्यात येतील. जर कंपनीस कोणतेही दावे स्विकृत न झाल्यास सदर नियम अनुसार आयईपीएफव शोअर्स व रक्कमेचे अप्रदानित लाभांशांचे हस्तांतरण करण्यात येईल. ारील अप्रदानित लामांश संबंधात काही असल्यास त्यांनी कोणत्याही माहिती/स्पष्टीकरण संबंधात कृपया आमच्या आरटी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. यांना सी-१०७, २४७ पार्क एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ येथ क्र. ९१–२२-४९१८६२७०, ईमेल iepf.shares@linkintime.co.in

. वर्ष संबंधित मागधारक यांनी कृपया त्यांचे दावे प्रदानित/ अप्रदानित लामांश रककम दि. २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी वा पूर्व

सदर तपशाल तारीख अनुसार नियमित करावा, अन्यथा त्यांचे शेअर्स नियम अनुसार विहित प्रक्रिया अनुसार आयईपीए

pपया नोंद घ्यावी की, आयईपीएफचे हस्तांतरणा सर्व लाभ यांच्यासह सदर शेअर्स अनुसार जर काही असल्यास आयईपीए प्राधिकरणा अनसार खालील प्रक्रियांचा वापर करून सदर आयईपीएफ वेबसाइट (www.iepf.gov.in) वर उपल

कु. अनिता पग

सभासदत्व क्र. ए४७६९

कंपनी सचिव व अनुपालन अधिका

मुंबई, दि. ३० ऑगस्ट, २०२२

DHANLAXMI COTEX LIMITED REGD. OFF: C J HOUSE, 2ND FLOOR, 285 PRINCESS STREET, MUMBAI-400002 CIN: L51100MH1987PLC042280| E-mail: dcotex1987@gmail.com

INFORMATION REGARDING THE ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of the Companies Act 013. Rules made thereunder and General Circular No. 20/2020 dated 5th May 2020 read rith General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/202 dated 13th April 2020 and General Circular no. 02/2021 dated 13th January, 2021, 14th ecember, 2021, 02/2022 and 03/2022 dated 5th May, 2022 respectively and all other

elevant circulars issued from time to time by the Ministry of Corporate Affairs ("the MCA

irculars") read with the SEBI Circulars, 36th Annual General Meeting ('AGM') of the

embers of **Dhanlaxmi Cotex Limited** will be held on **Saturday, September 24, 2022 at** 1:30 A.M through video conferencing facility without any physical presence of members process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM. The AGM Notice is also available on the website of the company at http://www.dcl.net.in vestor info.html and on the website of Bombay Stock Exchange at www.bseindia.com. No ard copies of the notice will be made available to the Members.

Manner to register/update email addresses: o have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following

Send Scanned copy of the following documents by email to: shwetas@bigshareonline. . A signed request letter mentioning your name, folio number and complete address

. Self-attested scanned copy of the PAN Card, and . Self-attested scanned copy of any document (such as Aadhaar card, Driving Licence Election Identity card, Passport) in support of the address of the Members as registere

For Electronic Shareholders The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Denository Particinant where their respective dematerialised accounts are maintained. e-voting as well as e-voting at the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the Company through CDSL. The details of the e-voting system and process of e-voting is specified in the Notice of the 36th AGM. The members who are holding shares in physical form or who ave not registered their email ID, can access the details of e-voting system and vote or the e-voting system as per the procedure which will be mentioned in the AGM Notice.
This newspaper intimation will also be available on the on the website of BSE Limited a

or Dhanlaxmi Cotex Limited Mahesh S. Ihawar (Managing Director) DIN:00002908

Date: 31/08/2022

Place: Mumbai